

3rd November, 2023

Ref. No. 47/2023-2024

To,	To,
The Manager - Corporate Compliance	The Manager - Corporate Compliance
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
25th Floor, P.J. Towers, Dalal Street,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai-400 001	Bandra (East), Mumbai- 400 051

Ref. Scrip Code: BSE - 500279, NSE - MIRCELECTR

Sub: Newspaper Publications of extract of Unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2023.

Respected Sir/Madam,

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the extract of the Unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 has been published by the Company in Financial Express and Navshakti newspapers on Friday, 3rd November, 2023. Copies of the same are enclosed.

You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking You.

for MIRC Electronics Limited

Gulu L. Mirchandani Chairman & Managing Director

Encl: - As above

CIN No.: L32300MH1981PLC023637. Website: www.onida.com

18

15:00 hrs | 15:00 hrs

06.11.2023 20.11.2023

0.32

Mangalore SEZ Ltd, Mangaluru

MIRC ELECTRONICS LIMITED

Reod. Office: Onida House, G-1, MIDC, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093 CIN No.: L32300MH1981PLC023837. Website: www.onida.com

Extract of statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2023

	Q	uarter end	ed	Half yea	Year ended	
Particulars		30.06.2023				
	Unaudited	Unaudited	Unaudited		Unaudited	Audited
Total income from operations	19,604	18,596	26,884	38,200	61,459	1,11,266
Net Profit / (Loss) for the period before Tax	(643)	(622)	(302)	(1,265)	(259)	(1,247)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(643)	(622)	(302)	(1,265)	(259)	(1,247)
Net Profit / (Loss) for the period after Tax	(643)	(622)	(302)	(1,265)	(259)	(1,247)
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(642)	(620)	(306)	(1,262)	(268)	(1,240)
Paid Up Equity Share Capital (face value of Re.1/- each)	2,311	2,311	2,311	2,311	2,311	2,311
Reserves (excluding Revaluation Reserves)						16,773
Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) -				VI.E. 031.00		
Basic	(0.28)	(0.27)	(0.13)	(0.55)	(0.11)	(0.54)
Diluted	(0.28)	(0.27)	(0.13)	(0.55)	(0.11)	(0.54)

Notes:

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.onida.com. The above results as reviewed by the Audit Committee, have been taken on record at the meeting of the Board of Directors held on

For MIRC ELECTRONICS LIMITED

G.L. Mirchandani Chairman & Managing Director DIN: 00026664

The Indian Wood Products Company Ltd. Regd. Off: 7th Floor, 9 Brabourne Road,

Kolkata - 700 001 CIN: L20101WB1919PLC003557 Tel: 033 40012813, Fax: 033 2242 6799 Website: www.iwpkatha.com; E-mail: iwpho@iwpkatha.co.in

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 10, 2023, at 4.30 P.M at the Registered Office of the Company at Bombay Mutual Building. 7th Floor, 9 Brabourne Road, Kolkata-700 001, West Bengal, "To consider and approve, inter alia, the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended September 30, 2023"

on the Company's Website at http://www.iwpkatha.com and may also be accessed on the Stock Exchange website at https://www.bseindia.com For The Indian Wood Products Co. Ltd.

The said Notice may be accessed

Sd/-

Place: Kolkata Anup Gupta Date: 02 November 2023 Company Secretary

BINNY MILLS LIMITED

CIN: L17120TN2007PLC065807

Regd. Office: TCP Sapthagiri Bhavan No.4, (Old No.10) Karpagambal Nagar, Mylapore, Chennai-600 004.

NOTICE

Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Saturday, the 11th November, 2023 at 11.30 A.M. at the Registered Office of the company at "TCP Sapthagiri Bhavan" No. 4, (Old No. 10) Karpagambal Nagar, Mylapore, Chennai 600004, inter alia, to consider and approve the unaudited financial results for the half year ended 30th September, 2023.

For Binny Mills Limited 03-11-2023 Chennai Company Secretary



Operation & Maintenance of

Tertiary Treatment Plant of MSEZL

at Kavoor, Mangalore for a period of

3 Years -Contract Package No:

Mangalore SEZ Limited Mangalore Special Economic Zone, Sy.No. 168-3A, Plot No. U1 Administrative Building, Bajpe Village, Mangalore - 574 142 Dakshina Kannada, Karnataka

Extension of Tender Dates

02.11.2023 The last date for issue of blank e-tender documents and deadline for submission o bids are extended as follows: Deadline for submission of bids Last date for issue of Name of work Original Revised Original

MSEZL/0&M/TTP/2023 Please refer website www.tenderwizard.com/MSEZ and www.mangaloresez.com for further details. Sd/-, Chief Executive Officer

04.11.2023 | 18.11.2023

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement. This does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. This public announcement is not intended for release, publication or distribution directly or indirectly outside india.



2nd November, 2023

Date: 2nd November, 2023

Place : Mumbai

KK SHAH HOSPITALS LIMITED

Our Company was originally incorporated under the name "Jeevan Pary Healthcare Limited" on August 25, 2022 under the provisions of the Companies Act, 2013 and certificate of incorporation was issued by the Registrar of Companies Act, 2013 and certificate of incorporation was issued by the Registrar of Companies Act, 2013 and certificate of incorporation was issued by the Registrar of Companies Act, 2013 and certificate of incorporation was issued by the Registrar of Companies. to "KK Shah Hospitals Limited" pursuant to a special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting of our Company held on September 30, 2022 and a fresh certificate of incorporation dated November 30, 2022 issued by the Registrar of Companies, Gwalior, Madhya Pradesh. Registered Office: 124, Katju Nagar, Swastik APP, Ratlam-457001, Madhya Pradesh, India | Tel: 07412230199 | E-mail: info@shahhospitalratlam.com | Website: www.shahhospitalratlam.com

Contact Person: Ms. Saloni Badjatya, Company Secretary and Compliance Officer

PROMOTERS OF OUR COMPANY: DR. AMIT SHAH AND DR. KIRTI KUMAR SHAH

THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE EQUITY SHARES ARE PROPOSED TO BE LISTED ON SME PLATFORM OF BSE LIMITED ("BSE SME").

Our Company has filed the Prospectus dated October 21, 2023 with the RoC and trading of the Equity Shares Allotted pursuant to the Issue is expected to commence on or before November 08, 2023.

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFERING OF 19,50,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH ("EQUITY SHARES") OF KK SHAH HOSPITALS LIMITED ("KKSHL" OR "THE COMPANY" OR "OUR COMPANY" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 45/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹35/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹877.50 LAKHS ("THE ISSUE") OF WHICH 1,02,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹45.90 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 18,48,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 45/- PER EQUITY SHARE AGGREGATING UP TO ₹ 831.60 LAKHS ("NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 28.64 % AND 27.14 % OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 204 OF THE PROSPECTUS.

GENERAL RISKS

Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Issue. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or a the Issue Price or at all.

RISKS TO INVESTORS

- 1. Our Company has been formed specifically for the purpose of acquisition of the business of M/s Shah Hospital (proprietorship firm one of our Promoters) thus we have limited operating history as a Company which may make it difficult for investors to evaluate our historical performance or future prospects.
- Our revenue is dependent on in-patient treatments, and out-patient primary care, which could decline due to a variety of factors. Any such decline will adversely affect our cash flows and financial position. There are outstanding litigations pending against our directors, promoters and group companies, which, if determined adversely, could affect our operations.
- We are highly dependent on our doctors, nurses and other healthcare professionals, and the loss of, or inability to attract or retain, such persons could adversely affect our business and results of operations If we are unable to keep abreast with technological changes, new equipment and service introductions, and evolving industry standards, our business and
- financial condition may be adversely affected. Further, we will also incur costs associated with replacing obsolete equipment. Our medical professional staff consists of both employees as well as doctors on a consultancy basis. If such medical staff discontinue their association with us or are unable to provide their services at our hospitals for any reason or if we are unable to attract or retain such consultants/full time doctors, and other
- healthcare professionals, our business, results of operations and cash flows may be materially and adversely affected. Delay in receipt of payment from our patients / customers may affect our cash flows, which may, in turn affect our financial condition and results of operations. Our failure to compete effectively against existing and new competitors, other multispecialty and/or super specialty hospitals and/or medical practitioners.
- could adversely affect our market share, business, financial condition, results of operations and prospects. WEIGHTED AVERAGE PRICE AT WHICH THE EQUITY SHARES WERE ACQUIRED BY OUR PROMOTER IN THE ONE YEAR PRECEDING THE DATE OF THE PROSPECTUS:
- Number of Shares Weighted Average Cost of Acquisition per Equity Share (in ₹) 10.32.951 Dr. Amit Shah 9.15 14.34
- 13,72,908 Dr. Kirti Kumar Shah *As certified by J D Shah Associates, Chartered Accountants, pursuant to their certificate dated October 20, 2023.
- 10. THE AVERAGE COST OF ACQUISITION PER EQUITY SHARE TO OUR PROMOTER AS AT THE DATE OF THE PROSPECTUS:

l	Name	Number of Shares	Average Cost of Acquisition per Equity Share (in ₹)
l	Dr. Amit Shah	10,34,451	9.16
l	Dr. Kirti Kumar Shah	13,74,408	14.33

*As certified by J D Shah associates, Chartered Accountants, pursuant to their certificate dated October 20, 2023 THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10.00/- EACH AND

THE ISSUE PRICE IS ₹ 45/- PER EQUITY SHARE THE ISSUE PRICE IS 4.5 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES

ISSUE	ISSUE OPENED ON: OCTOBER 27, 2023
PROGRAMME	ISSUE CLOSED ON: OCTOBER 31, 2023

PROPOSED LISTING The Equity Shares of the Company Issued through the Prospectus dated October 21, 2023 are proposed to be listed on the BSE SME in terms of the Chapter IX of SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended from time to time. Our Company has received In-Principle Approval Letter dated October 16, 2023 from BSE Limited for listing our shares and also for using its name in the Issue document for listing of our shares on BSE SME. It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Issue Document has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Issue Document. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the "Disclaimer Clause of the SME Platform of BSE Limited" on page 192 of the Prospectus. For the purpose of this issue the Designated Stock Exchange will be BSE SME. The trading is proposed to be commenced on or before November 08.

This issue is being made through Fixed Price Process in terms of Chapter IX of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI (ICDR) Regulations") as amended and Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR"). According to Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, 2018 as amended from time to time, the allocation in the Net Issue to the Public category is made as follows: (a) minimum 50% of the net issue of shares shall be allocated to Retail Individual Investors and (b) remaining to: (i) Individual applicants other than retail individual investors: and (ii) other investors including corporate bodies or institutions, irrespective of number of specified securities applied for; provided that the unsubscribed portion in either of categories specified in clauses (a) or (b) may be allocated to applicants in the other category.

If the retail individual investor category is entitled to more than allocated portion on proportionate basis, accordingly the retail individual investors shall be allocated that higher percentage. For further details, please refer to chapter titled "Issue Structure" beginning on page no. 212 of the Prospectus.

All investors have participated in this issue through Application Supported by Blocked Amount ("ASBA") process including through Unified Payment Interface ("UPI") mode (as applicable) by providing the details of the respective bank accounts / UPI ID as applicable in which the corresponding application amounts were blocked by Self Certified Syndicate Banks (the "SCSBs") / Sponsor Bank as the case may be.

SUBSCRIPTION DETAILS

DETAILS OF THE APPLICATION:

The Issue has received 5.285 applications for 3.19.11,000 Equity Shares (Including Market Maker Application of 1.02,000 Equity Shares) resulting in 16.36 times subscription. The details of the applications received in the Issue from Retail Individual Investors, Non-Institutional Investors and Market Maker (before and after technical rejections & withdrawal) are as follows:

Number of Category

DETAILS OF APPLICATIONS RECEIVED (before technical rejection):

2023 (Subject to receipt of listing and trading approval from BSE Limited).

	applications	BIG for	as per Prospectus	subscribed
Retail Individual Investor's	2,909	87,27,000	9,24,000	9.44
Non - Retail Individual Investor's	268	1,64,04,000	9,24,000	17.75
Market Maker	7	1,02,000	1,02,000	1.00
Total	3,178	2,52,33,000	19,50,000	12.94

Number of equity shares

Category		Gross	Less: R	ejections	Valid		
(App. 10. App. 10. Ap	No. of applications	No. of equity shares	No. of applications	No. of equity shares	No. of applications	No. of equity shares	
Retail Individual Investor's	2,909	87,27,000	96	2,88,000	2,813	8,43,9000	
Non - Retail Individual Investor's	268	1,64,04,000	2	12,000	266	1,63,92,000	
Market Maker	1	1,02,000	- 22	. 4	1	1,02,000	
Total	3,178	2,52,33,000	98	3,00,000	3,080	2,49,33,000	

- A. ALLOCATION: The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange i.e BSE Limited on November 02, 2023.
- B. Allocation to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹ 45.00/- per Equity Share, was finalised in consultation with BSE SME. The category was subscribed by 1 time. The total number of shares allotted in this category is 1,02,000 Equity shares in full out of reserved portion of 1.02.000 Equity Shares. C. Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the issue price of ₹ 45.00/- per Equity.
- Share, was finalized in consultation with BSE SME. The category was subscribed by 9.13 times. The total number of shares allotted in this category is 9,24,000 Equity shares out of reserved portion of 9.24,000 Equity Shares.

Sr.	No. of Shares	No. of Applications	% of	Total No. of Shares	% to	Allocation p	er Applicant	Rati	o of	Total No. of	% to
No.	Applied for (Category wise)	Applied for Received Total Applied in Each Total Before A Category wise)	After Rounding off	allottees to applicants		shares allocated/ alloted	total				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9	3)	(10)	(11)
1	3000	2813	100.00	8439000	100.00	328.47	3000	8	73	924000	100.00
	Grand Total	2813	100.00	8439000	100.00		8			924000	100.00

₹ 45.00/- per Equity Share, was finalized in consultation with BSE Limited. The category was subscribed by 17.74 times. The total number of shares allotted in this category is 9.24,000 Equity shares out of reserved portion of 9.24,000 Equity Shares: Sr No of Shares No of Applications 9 of Total No of Shares 9 to Allocation per Applicant Datio of

1011	NO. OF SHORES	no. or applications	/0 UI			Milocation per Applicant		Harro or		TOTAL NO. OI	70.10
No.	Applied for (Category wise)	Received	Total	Applied in Each Category	Total	Before Rounding off	After Rounding off	allottees to applicants		shares allocated/ alloted	total
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9	9)	(10)	(11)
1	6000	99	37.22	594000	3.62	338.21	3000	1	9	33000	3.57
2	9000	34	12.78	306000	1.87	507.32	3000	3	17	18000	1.95
3	12000	3	1.13	36000	0.22	676.33	3000	1	3	3000	0.32
4	15000	2	0.75	30000	0.18	845.5	3000	1	2	3000	0.32
5	18000	4	1.50	72000	0.44	1014.75	3000	1	4	3000	0.32
6	21000	5	1.88	105000	0.64	1183.8	3000	2	5	6000	0.65
7	24000	27	10.15	648000	3.95	1352.85	3000	4	9	36000	3.90

- 6	Grand Total	266	100.00	16392000	100.00			1		924000	100.00
52	1590000	1	0.38	1590000	9.70	89627	90000	1	1	90000	9.74
51	960000	1	0.38	960000	5.86	54114	54000	1	1	54000	5.84
50	777000	1	0.38	777000	4.74	43799	45000	1	1	45000	4.87
49	750000	1	0.38	750000	4.58	42277	42000	1	1	42000	4.55
48	570000	- 4	0.38	570000	3.48	32130	33000	1	1	33000	3.57
47	534000	1	0.38	534000	3.26	30101	30000	1	1	30000	3.25
46	447000	1	0.38	447000	2.73	25197	24000	-	1	24000	2.60
10	444000		0.00	147000	0.00	05107	3000	1	2	3000	0.32
45	444000	2	0.75	888000	5.42	25028	24000	1	1	48000	5.19
44	402000	1	0.38	402000	2.45	22660	24000	1	1	24000	2.60
43	336000	1	0.38	336000	2.05	18940	18000	1		18000	1.95
42	300000	1	0.38	300000	1.83	16911	18000	1	1	18000	1.95
41	225000	-1	0.38	225000	1.37	12683	12000		1	12000	1.30
24	222000	4	0.00	205000	0.00	10000	3000	1	7	3000	0.32
40	222000	7	2.63	1554000	9.48	12513.86	12000	1	7	84000	9.09
40	180000	7	0.00	1554000	0.00	12512.00		1	3	The state of the s	The state of the s
09		0		540000		10140.33	3000	1	3	3000	0.32
39	180000	3	1.13	540000	3.29	10146.33	9000	1	4	27000	2.92
38	174000	1	0.38	174000	1.06	9808	9000	1	1	9000	0.97
37	150000	1	0.38	150000	0.92	8455	9000	1	1	9000	0.97
36	138000	1	0.38	138000	0.84	7779	9000	1	1	9000	0.03
35	132000	1	0.38	132000	0.79	7441	6000	1	1	6000	0.65
34	129000	1	0.38	129000	0.79	7272	6000	++	1	6000	0.65
33	126000	1	0.38	126000	0.73	7102	6000	1	1	6000	0.65
32	120000	1	0.38	120000	0.73	6764	6000	1	1	6000	0.65
31	114000	1	0.38	114000	0.70	6426	6000	1	1	6000	0.65
30	111000	4	1.50	444000	2.71	6257	6000	1	1	24000	2.60
29	108000	1	0.38	108000	0.66	6088	6000	1	1	6000	0.65
28	105000	1	0.38	105000	0.64	5919	6000	1	1	6000	0.65
27	99000	2	0.75	198000	1.21	5580.5	6000	1	1	12000	1.30
26	96000	1	0.38	96000	0.59	5411	6000	1	11	6000	0.65
25	93000	1	0.38	93000	0.57	5242	6000	1	1	6000	0.65
	90000		0.00		0.00		3000	2	3	6000	0.65
24	90000	3	1.13	270000	1.65	5073.33	3000	- 1	1	9000	0.97
23	84000	1	0.38	84000	0.51	4735	6000	1	1	6000	0.65
	81000	, a	0.00		0.00	33,53	3000	2	3	6000	0.65
22	81000	3	1.13	243000	1.48	4566	3000	1	1	9000	0.97
21	75000	7	0.38	75000	0.46	4228	3000	1	1	3000	0.32
20	66000	2	0.75	132000	0.81	3720.5	3000	1	11	6000	0.65
	63000	465	0.00		0.00		3000	1	3	3000	0.32
19	63000	3	1.13	189000	1.15	3551.33	3000	1	1	9000	0.97
18	60000	4	1.50	240000	1.46	3382.25	3000	1	1	12000	1.30
17	57000	1	0.38	57000	0.35	3213	3000	1	1	3000	0.32
16	54000	2	0.75	108000	0.66	3044	3000	1	1	6000	0.65
15	51000	2	0.75	102000	0.62	2875	3000	1	1	6000	0.65
14	48000	1	0.38	48000	0.29	2706	3000	1	1	3000	0.32
13	45000	9	3.38	405000	2.47	2536.56	3000	8	9	24000	2.60
12	42000	5	1.88	210000	1.28	2367.4	3000	4	5	12000	1.30
11	39000	1	0.38	39000	0.24	2198	3000	1	1	3000	0.32
10	36000	3	1.13	108000	0.66	2029.33	3000	2	3	6000	0.65
9	30000	7	2.63	210000	1.28	1691	3000	4	7	12000	1.30
0	27000	- 3	1.13	81000	0.49	1522	3000	13.	3	3000	0.32

The Board of Directors of the Company at its meeting held on November 02, 2023 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares, as approved by the Designated Stock Exchange viz. BSE SME and has authorized the online corporate action for the allotment of the Equity Shares in dematerialised form to various successful applicants. The CAN-cum-Refund Orders and Allotment Advice and/or Notices are being dispatched to the address of the applicants as registered with the depositories / as filled in the application form on November 03, 2023. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks being processed on November 02, 2023 for unblocking fund. In case the same is not received in compliance with applicable provisions of law, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The company shall file the listing application with BSE Limited on or before November 07, 2023. The Company is in process of obtaining the listing & the trading approval from BSE Limited and the trading is expected to commence on or before November 08, 2023

Note: All capitalised terms used and not specifically defined herein shall have the same meaning as Ascribed to them in the Prospectus dated October 21, 2023. DISCLOSURES PERTAINING TO THE LM'S TRACK RECORD ON PAST ISSUES WITH A BREAKUP OF HANDLING OF SME IPOS FOR THE LAST 3 YEARS:

FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED

TTPE	FY 2020-21	F1 ZUZ1-ZZ	F1 2022-23
SME IPO	2	5	7
MAIN BOARD	0	0	0
MAIN BOARD SHRENI SHARES LIMITED	0	0	0
II SHANES LIMITED			
TVDE	EM 0000 04	EV 0004 00	EV 0000 00

TYPE	FY 2020-21	FY 2021-22	FY 2022-23
SME IPO	4	5	10
MAIN BOARD	0	0	0

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the first/ sole applicants, serial number of the application form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:



Office No. S6 - 2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Cave Road, Andheri - [East], Mumbai - 400093, Maharashtra, India. Tel No: +91 22 6263 8200 | Fax No: +91 22 6263 8299 E-mail Id: ipo@bioshareonline.com | Website: www.bigshareonline.com | Investor Grievance Email: investor@bigshareonline.com



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED

B 7, 3rd Floor, Jay Chambers, Dayaldas Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India Telephone: +91 81049 85249 | E-mail: mb@fedsec.in Investor Grievance E-Mail: mb@fedsec.in

Contact Person: Mr. Saipan Sanghvi SEBI Registration Number: INM000010163

Date: November 02, 2023

Place: Ratlam, Madhya Pradesh

FEDEX SECURITIES PRIVATE LIMITED

LEAD MANAGER TO THE ISSUE

SHARES LTD SHRENI SHARES LIMITED

(Formerly known as Shreni Shares Private Limited) A/007. Western Edge - II. Kanakia Space. Behind Metro Mall, Off Western Express Highway, Magathane, Borivali East, Mumbai - 400066, Maharashtra, India Tel No: 022 - 2089 7022 | Email Id: shrenishares@gmail.com

Investor Grievance E-mail: info@shreni.in | Website: www.shreni.in / Contact Person: Mr. Parth Shah.

SEBI Registration Number: INM000012759

FOR KK SHAH HOSPITALS LIMITED On behalf of the Board of Directors

DIN: 09119113

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF KK SHAH HOSPITALS LIMITED. KK SHAH HOSPITALS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other

considerations, to make a Public Issue of its Equity Shares and has filed Prospectus with the Registrar of Companies, Gwalior, Madhya Pradesh on October 21, 2023. The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Lead Managers at www.fedsec.in, website of the BSE Limited at www.bseindia.com and website of Issuer Company at www.shahhospitalratlam.com. For details, investors should refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 25 of the Prospectus.

laws in the United States and may not be offered or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Application

Number of equity shares reserved Number of times

Website: www.fedsec.in

Dr. Amit Shah Designation: Chairman and Managing Director

The Equity Shares offered in this Issue have not been and will not be registered under the US Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities

may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

मागणी सुचनेर्च

तारीख / मागणी

सूचनेतील रक्कम (रू.)

फेब्रुवारी ०४, २०१९

२,९०,१९,३६५,२२/-

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, पाणी पुरवठा ई-निविदा सुचना क्र. ०७ (सन २०२३ - २४)

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी पुरवठा विभागाच्या व्हॉलमनपदाची कामे आऊट सोर्सिंगच्या माध्यमातुन करणे या कामांची ई-निविदा सुचना क्र. ०७ (सन २०२३-२४) दि.०६/११/२०२३ पासुन दि.०५/१२/२०२३ रोजी ३.०० वाजेपावेतो मा.शासनाचे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिसेल.

टीप- यापुढील सर्व आवश्यक सुचना/शुध्दीपत्रक हे Online website वर प्रसिध्द करणेत येतील. स्वाक्षरीत

जनसंपर्क/जा.क्र/३२० दि.२/११/२०२३ सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे

अधीक्षक अभियंता सार्व आरोग्य अभियांत्रिकी विभाग पा.पु नाशिक महानगरपालिका नाशिक

शुध्दिपत्र 🔰 बैंक ऑफ़ बड़ीटा Bank of Baroda

त्यामध्ये वर्णन केल्या प्रमाणेच्या मिळकती संबंधात श्री. जमशीद खशरु मास्टर आणि श्री खशरु बोमी मास्टर यांचे हक्क तपासण्याच्य संबंधात ०२.११.२०२३ दिनांकित मुंबई आवृत्तीमधील नवशक्ति (मराठी भाषांतर) मध्ये प्रकाशित झालेल्या जाहीर सूचनेच्या संदर्भात हे

'ऑफीस नं. ५ए' हे चुकीचे 'ऑफीस नं. ५' असे नमूद केले होते जे कृपया 'कामनवाला चेंबर्स' नावाच्या इमारतीमधील ११० चौरस फूट बिल्ट अप एरिया मोजमापित २ ऱ्या मजल्यावरील ऑफीस नं. ५ ए असे वाचावे. वरील व्यतिरिक्त सदर जाहीर सूचनेच्या अन्य सर्व मजकरात कोणतेही बदल नाहीत.

दिनांक: ३ नोव्हेंबर, २०२३

आशिष सुर्यंवशी वकील उच्च न्यायालय चेंबर नं. ३, भाग्योदय, ४ था मजला, ७९. एन एम रोड फोर्ट मंबई-४०० ००१

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

FRANK BD GRAA

विरार (पूर्व) शाखा विद्या सदन, तळ मजला, मनवेल

पाडा रोड. विरार (पू) ४०१३०५, भारत

दूर ०२५–०२५० २५२००७५ ईमेल :- vireas@bankofbaroda.c

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वर पदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०८.२०२३ रोजी मागणी सचना जारी करून सद ॲक्टचे कलम १३(२) अन्वये कर्जदार श्रीम. **लक्ष्मी नथराम कदम. श्री. प्रदीप नथराम कदम** आणि सौ सुशिला न<mark>थुराम कदम</mark> यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम १२.०८.२०२३ रोजीसप्रमाणे रु १७.३९.८७१.५०/- (रुपये सतरा लाख एकोणचाळीस हजार आठशे एकाहत्तर आणि पन्नास पैसे मात्र) अधिक लागू नसलेले/न बजावलेले व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्त झाल्याच्य तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य यांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. विशेषत कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रूलच्या नियम ९ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून <mark>ह्या ०१ नोव्हेंबर</mark> २०२३ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि येथे वरील नमद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येर की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताई देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम १२.०८.२०२३ रोजीसप्रमाणे ह. १७.३९.८७१.५०/-(रुपये सतरा लाख एकोणचाळीस हजार आठशे एकाहत्तर आणि पन्नास पैसे मात्र) आणि त्यावरील

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णनः

फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, साई रिजेन्सी, वेद अपार्टमेंटजवळ, गुरुदत्त नगर, भालचंद्र पाटील मामा नगराच्या पुढे, फुलपाडा रोड, विरार पूर्व, पालघर, महाराष्ट्र ४०१३०५.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०१.११.२०२३ ठिकाण : विरार पूर्व बँक ऑफ बडोद

जाहीर सूचना या सूचनेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, माझ्या अशिलांनी दिलेल्या माहिती नुसार, (१)

मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१, याचे संयुक्त मालक होते व शेअर सर्टिफिकेट क्र. ०५०

अंतर्गत समाविष्ट विशिष्ट क्रमांक ०६ ते १० (दोन्ही

समावेशी) चे धारक होते. श्री. गोविंद थोंडोपंत

भिडे दिनांक १६/०१/२०१७ रोजी मयत झाले

त्यांच्या पश्चात हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६

च्या तरतुर्दीनुसार माझे अशील (1) श्रीमती. सुध

गोविंद भिड़े (उर्फ श्रीमती मीरा गोविंद भिड़े) (पत्नी), (२) श्री. मिलिंद गोविंद भिडे (मुलगा)

आणि (3) सौ. मीनल संजय चक्रे (विवाहित

मुलगी), हे त्यांचे एकमेव हयात असलेले

कायदेशीर वारस आहेत. (श्री. गोविंद थोंडोपंत

भिडे यांची आई त्यांच्या आधीच मयत झार्ल

आहे). माझ्या अशिलांनी मला ही जाहीर नोटीस

देण्यास सूचना केली आहे, कि तेच उक्त मृत सह-

मालकाचे एकमेव जिवंत वारस आहेत व सदर

सदनिकेत मृत सह-मालकाच्या वाट्यात त्यांच

कायदेशीर हक्क आहे. तरी सदर सदनिकेमधील

उक्त मृत सह-मालकाच्या वाट्यासंबर्ध

विक्री,अदलाबदल,गहाणखत,इच्छापत्र, देणगी,

भाडे करार, ताबा, वारसाहक्क, वहिवाट याद्वारे

किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध

असणाऱ्या सर्व व्यक्तींनी हि सूचना प्रसिद्ध

झाल्यापासून १४(चौदा) दिवसांत कागदोपत्री

-नेम्नस्वाक्षरीकाराकडे ६०२, एव्हरेस्ट कंट्रीसाइड

मेरीगोल्ड सी. एच. एस. लिमिटेड, कासार

वडवली, जी. बी. रोड, ठाणे (पश्चिम) - ४००६१५,

या पत्त्यावर कळविणे आवश्यक आहे . अन्यथ

सदर सदनिकेमधील उक्त मृत सह-मालकाच्या

हिस्श्यावर माझ्या अशिलांव्यतिरिक्त कोणाचार्ह

कसल्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध नाही व

असल्यास तो त्यांनी विना अट कायम स्वरूर्प

सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि माझे

अशील सदर सदनिकेमधील उक्त मृत सह-

मालकाच्या वाट्यासंबंधी कोणत्याही[ँ] प्रकारचे

व्यवहार करू शकतील व मागाहून येणाऱ्य

प्रियांका चव्हाण (घागरे)

वकील

तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

आज दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३

wsfx

तसे

पराव्यानिशी

लेखी

स्वरूपात

जाहीर सूचना सूचना याद्वारे दिली जात आहे की, आम्ही आमच्या अशील श्रीम. नवाज मोदी सिंघानिया श्री. मिलिंद गोविंद भिडे, (२) श्री. गोविंद धोंडोपंत भिडे आणि (3) श्रीमती. सुधा गोविंद भिडे (उर्फ श्रीमती मीरा गोविंद भिडे) हे सदनिका यांच्या मिळकतीची चौकशी करत आहोत ज्याचे विशेषतः येथे लिहिलेल्य क्र.अ/००२, ४१५ चौरस फुट चटई क्षेत्र, तळ परिशिष्टामध्ये वर्णन केले आहे ("सदर मजला , ए - विंग ऑलपिक को-ऑप. हौसिंग मिळकत") सोसायटी लिमिटेड (नोंदणी क्र. बीओएम/ (डब्ल्युटी)/एच एस जी /टी सी/१९९९/८६-८७ सन १९८६ दि. २६/८/१९८६), संत ज्ञानेश्वर रोड,

सर्व व्यक्तींस सदर मिळकतीबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागांबाबत कोणताही हक्क. नामाधिकार, दावा, कर्ज, हितसंबंध किंवा प्रतिपादन, करार, विक्री, विनिमय, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, देखभाल, वारसा, ताबा, लीज, सब-लीज, अंडर-लीज, ग्रहणाधिकार, हिस्सा, परवाना, विकास हक्क, एफएसआय / टीडीआर वापर, आउटगोइंग. आराम, भार, करार, अट किंवा कोणत्याही डिक्री, ऑर्डर किंवा निवाडा अंतर्गत कोणत्याही न्यायालय किंवा प्राधिकरणाने किंवा अन्यथा दावा असल्यास, यादारे विनंती करण्यात आली आहे की. त्यांनी १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत अधीस्वाक्षरीकारांन त्यांचे कार्यालय रेडीमनी मॅन्शन, x3, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे संबंधित सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत लेखी कळवाने, कसूर केल्यास, असे सर्व किंवा कोणतेही कथित दार्ग/आक्षेप, हितसंबंध किंवा मागणी माफ करण्यात आली आहे आणि/किंवा सोडण्यात आली आहे असे मानले जाईल.

वरील संदर्भित परिशिष्ट (उल्लेखित मिळकतीचे वर्णन)

मोजमापित ७५८ चौरस यार्ड (६३४.६२ चौरस मीटर्सच्या समतुल्य) किंवा त्याभोवती, गामदेवी इस्टेटचा प्लॉट क्र. ७८ असलेला. शहर आणि बेट आणि उप- मुंबईचा नवीन सर्व्हे क्र. ७३१६ (भाग) धारक आणि कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ४७४, यासह निवासी रचना आणि निवासी घरे "मोदी लॉज" (आधी हॅल्सियन लॉज म्हणून ओळखले जाणारे), मख्य इमारतीला जोडलेले आऊटहाऊस आणि त्याच्याशी संलग्न गॅरेज, ज्या परिसराचे "डी' प्रभाग क्र. २८११ (३) अंतर्गत पालिकेने मूल्यांकन केले आहे, ते वच्छा गांधी रोड. गामदेवी, मुंबई ४०० ००७ येथे स्थित आणि वसलेल्या भाडेपट्टी जमीनीचे ते सर्व भाग आणि

दिनांकित ३ नोव्हेंबर, २०२३.

कांगा ॲण्ड कंपनी, सही/-कुणाल वैद भागीटाः वकील आणि मॉलिमीटर्म

Place : Mumbai

Date: November 02, 2023

कर्ज खाते क्रमांक

पॅनलॉइड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड

कश्यप मुकेश सेजपा मनिष

६२३९५१०००८५९

दिनांक : नोव्हेंबर ०३, २०२३

देवेंद्र जोशी दिशांत अतुल धनके

VASTU HOUSING FINANCE **CORPORATION LIMITED**

Registered Office : 203/204, A. Wing, 2nd Floor, Navbharat Estates, Zakarla Bunder Road, Sewrl (West), Mumbal 400 015. CIN: U65922MH2005PLC272501 | Tel:022 2419 0911 | Website: www.vastuhfc.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

		Standalone							
Sr. No.	Particulars Particulars	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2023	Year ended 31.03.2023				
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
1	Total Income from Operations	23,343.97	16,194.27	45,191.02	68,774.61				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	9,213.57	8,339.04	17,790.19	35,146.86				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	9,213.57	8,339.04	17,790.19	35,146.86				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items)	7,346.82	6,564.15	13,968.52	27,404.11				
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after	7.040.40	0 575 00	40.050.40	07.007.47				
_	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,340.13	6,575.90	13,958.42	27,387.47				
6	Paid-up Equity Share Capital	63,406.23	63,194.06	63,406.23	63,406.23				
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	88,332.72	57,634.32	88,332.72	73,902.73				
8	Securities Premium Account	102,508.14	101,967.84	102,508.14	102,508.14				
9	Net Worth	254,247.09	222,796.22	254,247.09	239,817.10				
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	356,281.28	165,310.25	356,281.28	276,941.50				
11	Outstanding redeemable preference shares	-	-	-	-				
12	Debt Equity Ratio	1.40	0.74	1.40	1.15				
13	Earnings Per Share (of ₹.100/- each) (for continuing and discontinued operations)								
	, ,	11.59	9.62	22.03	43.36				
	Basic EPS (in₹.)		0.00						
- 4	Diluted EPS (in ₹.)	11.03	9.46	20.97	41.57				
14	Capital Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.	N.A.				
15	Debenture Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.	N.A.				
16	Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.				
17	Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.				
Note	98:								

प्रत्यक्ष कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड

एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त

अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन

करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ऑक्टच्या कलम १३(४) अंतर्गत

महताचना महर रूसच्या नियम / अन्वये खालील नमूद नारवेस घेनला आहे. विशेषतः कर्जहार आणि सर्वसामान्य जननेस यादारे दशारा देण्यात येनो की. सहर

मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधी

मिळकतीचे वर्णन

प्रत्यक्ष कब्जाची तारीख

मिळकत-१: ऑफिस क्र. ८०६, ८वा मजला, दी लॅंडमार्क,

प्लॉट क्र २६ए, सेक्टर क्र.७, खारघर, नवी मुंबई-४१०२१०/

वरील नमद कर्जदार/हमीदारांस यादारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट

ऑक्टोबर ३१.२०२३

रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १

प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

a) The above is an extract of the detailed format of quarter and Half year ended financial results filed with the BSE Limited unde Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended financial results are available on the websites of BSE Limited and the Company at www.bseindia.com and www.vastuhfc.com respectively.

For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed at www.bseindia.com. c) The additional disclosures applicable to the Company under regulation 52(4) of SEBI LODR are stated below for the period ended

Sr. No.	Particulars	Ratio
1	Total Debts To Total Assets (%)	54.27%
2	Operating Margin (%)	39.37%
3	Net Profit Margin (%)	30.73%
4	Gross NPA (%)	1.12%
5	Net NPA (%)	0.81%
6	Liquidity Coverage Ratio (%)	475.62%
7	Provision Coverage Ratio (%)	73.67%
8	Security Cover (Debt) (No. of Times)	1.17

d) Figures of the previous period have been regrouped / reclassified wherever necessary to conform to current period's classification / disclosure.

For Vastu Housing Finance Corporation Limited

Sandeep Menor Managing Director (DIN 02032154)

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन - एल४५२००एमएच२००५पीएलसी१५२०६१ नोंदणीकृत कार्यालय: आरपीजी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००३०.

द्र. क्र.: ०२२-६६६७०२००, फॅक्स क्र.: ०२२-६६६७०२८७,

वेबसाईट: <u>www.kecrpg.com</u>, ईमेल: <u>investorpoint@kecrpg.com</u>

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	संपलेली	तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
तपशील	३० सप्टेंबर,	३० सप्टेंबर,	३० सप्टेंबर,	३१ मार्च,	
વયરાલ	२०२३	२०२२	२०२३	२०२३	
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
१ प्रवर्तनातून महसुल	४,४९९.०३	४,०६४.००	८,७४२.६२	१७,२८१.७१	
२ अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व निव्वळ नफा	६५.७८	२६.५७	११२.४८	१६०.९८	
३ अपवादात्मक बार्बीनंतर व करपूर्व निव्वळ नफा	६५.७८	२६.५७	११२.४८	१६०.९८	
४ कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर व करांनंतर)	५५.८३	५५.२४	९८.१६	१७६.०३	
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	१२१.७७	८८.६६	१४९.८८	२५३.८१	
६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)	५१.४२	५१.४२	५१.४२	५१.४२	
७ इतर इक्विटी				३,७२०.००	
८ मूलभूत/सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (रुपयात) मालकांना देय		२.१५	३.८२	६.८५	
(अवार्षिक) (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) -अनन्यसाधारण बाबींपूर्वी व नंतर (अवार्षिक)					

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड तिच्या शाखा, संयुक्तपणे नियंत्रित प्रचालने (''कंपनी'') आणि तिच्या उपकंपन्यां (एकत्र उक्लेख 'ग्रुप') चे वरील निष्कर्ष ०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वरील एकत्रित वित्तीय अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे ''मर्यादित पुनर्विलोकन" केले आहे.

कंपनीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांची माहिती खालीलप्रमाणे :-

रु. कोटी मध्ये

		संपलेली	। तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
तपशील		३० सप्टेंबर, ३०		३० सप्टेंबर,	३१ मार्च,	
	त्तपशाल	२०२३	२०२२	२०२३	२०२३	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
	प्रवर्तनातून महसुल	३,९८२.२९	३,७३५.७०	७,६८३.७८	१५,४१३.२३	
	अपवादात्मक बाबींनंतर आणि करपूर्व नफा	९.३६	३९.१४	१४.७९	२५०.१५	
	करोत्तर नफा	६.७७	३५.८१	१०.५४	१८०.२५	

वरील माहिती म्हणजे सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच www.nseindia.com व www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.kecrpg.com वर उपलब्ध आहे.

केईसी इंटरनॅशनल लिमिटेडसाठी

सही/-विमल केजरीवाल व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन : ०००२६९८१

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यात्वय : ओनिज हाऊस, जी – १, एम.आय.डी.सी., महाकाली गुंफा मार्ग, अथेरी (पू.), मुंबई – ४०० ०९३. सीआयएन क्र. : L32300MH1981PLC023637 वेबसाइट : www.onida.com

	तिमाहीअखेर			सहामाहीअखेर		वर्ष अखेर	
तपशील	30.09.7073	30.5.7073	30.09.7077	30.09.7073	30.09.7077	38.03.9093	
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
परिचालनातून एकूण उत्पन्न	१९,६०४	१८,५९६	२६,८८४	3८,२००	६१,४५९	१,११,२६६	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(६४३)	(६२२)	(३०२)	(१,२६५)	(२५९)	(१,२४७)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(६४३)	(६२२)	(३०२)	(१,२६५)	(२५९)	(१,२४७)	
करपश्चात कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा)	(६४३)	(६२२)	(३०२)	(१,२६५)	(२५९)	(१,२४७)	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	(६४२)	(६२०)	(३०६)	(१,२६२)	(२६८)	(१,२४०)	
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)	२,३११	२,३११	२,३११	२,३११	२,३११	२,३११	
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव बगळता)						१६,७७३	
उत्पन्न प्रतिशेकर (रु.) (प्रात्येकी रु. १/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
मूलभूत	(0.96)	(0,26)	(0,23)	(0,44)	(०,११)	(0,48)	
सौम्यीकृत	(0,76)	(0,26)	(0,23)	(0,44)	(०,११)	(0,4%)	

बरील विवरण हे सेबी (सचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्य नारा विचया ६ तम् (शुच्यद्धा) आनवाया । वनावन आनरकाम त्यार विचया त्यार विचया १३ आता स्टाल एनतपालक दाखा करणा आराप वन्दिन प्राच्या सारा आहे. विचयाचे संपूर्ण प्राच्य बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमें www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइ www.onida.com वरही उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कपाँचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांची दि. ०२.११.२०२३ रोजी आयोजित सभैमध्ये पटनोंदणी करण्यात आली आहे.

जी. एल. मीरचंदानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००२६६६४

State Bank of India स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, मुंबई (०५१६८)

परंतु ती न बजावता परत आली आणि त्यामुळे त्यांना सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने कळविण्याते येत आहे.

दी इंटरनॅशनल बिल्डिंग, ६ वा मजला, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०

मागणी सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, कर्जदार **श्री. सोहैल मोहिउद्दीन शेख** यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधांचे मुदल आणि व्याजाची परतफेड करण्यास कसूर केली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकस्टूक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये सचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी केली होती

अंमलबजावणी करावयाच्या मिळकतीचा सूचनेच्या तारखेरोजीस कर्जदारांचे नाव तपशिल / तारण मत्तेचा पत्ता तारीख तारीख थकीत रक्कम श्री. सोहैल मोहिउद्दीन शेख गाव वर्सोवा, तालूका अंधेरी, जिल्हा मुंबई १२.०६.२०२३ रु. २,०८,४७,३८७.४७ पत्ता: फ्लॅट क्र. ६०७, हाझेल ४००१०२ येथे स्थित प्लॉट क्र. ३/४, सर्व्हे (रुपये दोन करोड आठ लाख इमारत क्र. ९, हबटाऊन क्र. १४, हिस्सा क्र. १, सीटीएस क्र. १२१७ सत्तेचाळीस हजार तीनशे गार्डेनिआ शांतीवन, जीसीसी वर बांधलेले ओशन हाईटस नावे जात सत्त्वाऐंशी आणि पैसे क्लब जवळ, मिरा रोड (पूर्व), इमारतीमध्ये १२ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट सत्तेचाळीस मात्र) क्र. १२०१, मोजमापित चटई क्षेत्र ८० १०.१०.२०२३ रोजीस सह ठाणे ४०११०७. पुढील व्याज, अनुषंगिक खर्च,

सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता पावले उचलली जात आहेत. वरील कर्जदार आणि त्यांचे हमीदार यांना याद्वारे सदर सुचना प्रकाशनाच्या ६० दिवसांत थकीत रक्कम प्रदान करण्याचे सांगण्यात येते. कसर केल्यास सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये सदर सुचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पढील पावले उचलली जातील. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेट ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वर्य २७.०९.२०२२, १७.०६.२०२३ आणि २८.०८.२०२३ रोजीस जारी पूर्वीच्या सर्व सूचना मागे घेण्यात आल्या आहेत आणि परिणामस्वरूप नाही.

दिनांक: ०३.११.२०२३ ठिकाण : मुंबई

मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

परिव्यय इ.

डब्ल्युएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेड

युनिट ६२२, ६ वा मजला, दि सम्मीट बिझनेस बे-ओमकार, एम व्ही रोड, पीव्हीआर सिनेमा समोर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३

(पूर्वी वॉल स्ट्रिट फायनान्स लि.)

टेलि.: ०२२-६२७०९६०० वेबसाईट : www.wsfx.in सीआयएन: एल९९९९ एमएच१९८६पीएलसी०३९६६० ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

३० सप्टें.२०२३ ३० जून २०२३ ३० सप्टें. २०२२ ३० सप्टें. २०२३ ३० सप्टें. २०२२ ३१ मार्च २०२३

		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	एकूण उत्पन्न	२,३०७.८७	१,२५४.७४	१,४२३.२३	३,५६२.६१	२,२७९.५८	४,७४२.४०
?	कालावधी करिता नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व)	२४४.०५	११.३४	९३.३६	રધધ.३९	७.१९	८९.९१
r\$r	करपूर्व कालावधी करिता नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	२४४.०५	११.३४	९३.३६	२५५.३९	७.१९	८९.९१
8	कर पश्चात कालावधी करिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	२४४.०५	११.३४	९३.३६	२५५.३९	३४.०७	११६.७९
પ	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी करिता नफा/(तौटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	२४४.०५	११. ३४	१०३.४०	२५५.३९	४४.११	१२३.१८
ξ	समभाग भांडवल	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४	१,१५९.८४
હ	कालावधीकरिता प्रती भाग प्राप्ती	-	-	-	-	-	१,५८५.६२
	मूलभूतः	२.१०	0.80	0.60	२.२०	0.79	१.०१
I	सौम्यिकृतः	२.१०	०.१०	0.00	२.२०	0.29	१.०१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर सिक्वायसमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरीता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wsfx.ir वर सुद्धा उपलब्ध आहे.

दिनांक : ०२ नोव्हेंबर, २०२३ एन. श्रीकिण्णा नरसिंहन

> ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड नों. कार्यालयः ''क्यु१७'', राजलक्ष्मी इंड इस्टेट, ठाणे भिवंडी रोड, गाव काल्हेर, भिवंडी-४२१३०२

सीआयएनः एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४८९९, ईमेलः acctbillingdnh@gmail.com, वेबसाईटः www.gravityindia.net

३० सप्टेंबर, २०२३ रोजीस संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

आ. क्र.	तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
		30.09.7073	३०.०६.२०२३	३०.०९.२०२३	38.03.7073	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रर्वतनातून एकूण उत्पन्न	८८.५४	७३.५८	१६२.१२	१०२७.२९	
?	कालावधीसाठी निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बार्बीपूर्वी)	(१४.১१)	(२९.५९)	(১০.১৪)	(९६.३९)	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(१४.১१)	(२९.५९)	(১০.১৪)	(९९.५१)	
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१४.১१)	(२९.५९)	(১০.১৪)	(९९.५१)	
4	पूर्ण भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	900.20	९००.२०	९००.२०	९००.२०	
ξ	राखीव, मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून	प्र.ना	प्र.ना	प्र.ना	१२२.९५	
وا	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) अखंडित प्रवर्तनासाठी ः ए) मुलभूत बी) सौम्यिकृत	(0.28)	(0.33)	(০.५३)	(१.११)	
4	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) खंडित प्रवर्तनासाठी : ए) मलभूत बी) सौम्यिकृत	(0.28)	(0.33)	(0.43)	(१.११)	

दिनांक : ०१ नोव्हेंबर, २०२३

१) वरील वित्तीय निष्कर्षांना ०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली.

२) वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ (सुधारित) अंतर्गत निगम व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंड-एएस) च्या अनुपालनांत बनवले आहेत.

३) ह्या वित्तीय निष्कर्षांमध्ये कळवलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ आणि ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आकडेवारी ही संबंधित आर्थिक वर्षाच्या संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पुनर्नमुद तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी आणि संबंधित संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भातील तौलानिक आकडेवारी आहे.

४) चालू कालावधीच्या आकडेवारींशी त्यांना तूलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधी/वर्षाशी संबंधातील आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड साठी

व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मुंबई दिनांक : ०१ नोव्हेंबर, २०२३

आम्हाला भेट द्या - www.kecrpg.com

श्री. वरुण ठक्कर, (डीआयएन: ००८९४१४५)